

## परिपत्रक

### रशियन व चिनी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाबाबत

सोलापूर विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्रांतर्गत सामाजिकशास्त्रे संकुलामध्ये शै. वर्ष २०१४-१५ मध्ये रशियन व चिनी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ तील प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरु आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी ३ महिन्याचा आहे.

**प्रवेश प्रक्रिया :** या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दि. २० जुलै, २०१७ पासून सुरु झाली असून प्रवेश संबंधीचे अर्ज विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलातील कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. सदर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची नियमित तासिका दि. ०१ ऑगस्ट, २०१७ पासून सोलापूर विद्यापीठ अभ्यासकेंद्र (रंगभवन) येथील वरचा मजला येथे घेण्यात येतील.

**पात्रता :** या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची किमान पात्रता दहावी (S.S.C.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

**शुल्क :** एका प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी रु. १,३५०/- प्रशिक्षण शुल्क व रु. १७५/- हे परीक्षा शुल्क व प्रवेश अर्ज रु. १० असे एकुण रु. १,५३५/- शुल्क आकारले जाईल. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना कोणत्याही सबबीवर प्रवेश रद्द केल्यास शुल्काची रक्कम परत मिळणार नाही.

**मार्गदर्शक व तासिकेची वेळ :** चिनी भाषा प्रमाणपत्र वर्ग सोमवार ते बुधवार असे तीन दिवस सकाळी ११:०० ते १२:०० यावेळेत घेतले जाणार आहेत. या भाषेचे अध्यापन निवृत्त पोलीस उपअधिक्षक, श्री. रमेश मोहिते हे करणार आहेत. तसेच रशियन भाषा प्रमाणपत्र वर्ग हे गुरुवार ते शनिवार असे तीन दिवस सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत घेतले जाणार आहेत. या भाषेचे अध्यापन सौ. मनिषा गुमते या करणार आहेत.

**परीक्षा:** सदरील भाषा वर्गाचे अध्यापन कोर्स पूर्ण झाल्यानंतर लेखी व तोंडी परीक्षा घेवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना / प्रशिक्षणार्थ्यांना सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

**भविष्यातील संधी :** या भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणा-यांना भविष्यात संशोधन व भाषांतरकार, परदेशी दुतावास, Air-line Services, येथे विविध नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सायन्स, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य व संगणकशास्त्रे विभागातील विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संशोधन क्षेत्रात विपूल लाभ होणार आहे. तसेच या विषयात इतर परदेशी व देशी विद्यापीठात पुढील शिक्षण घेणे सोयीचे होणार आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत सकाळी ११:०० ते सायं.०५:०० दरम्यान खालील क्रमांकाशी संपर्क साधावा.

सामाजिकशास्त्रे संकुल कार्यालय  
(०२१७-२७४४७७०\*१५९)

श्री. रमेश मोहिते  
चिनी भाषा मार्गदर्शक (९८५०६१११४९)

सौ. मनिषा गुमते  
रशियन भाषा मार्गदर्शक (९४२३५९३१०८)

दि.१८/०७/२०१७  
सोलापूर

डॉ. प्रभाकर कोळेकर  
समन्वयक,  
चिनी व रशियन भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम  
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

## प्रवेश परिपत्रक

# रशियन व चिनी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

ऑगस्ट ते नोव्हेंबर, २०१७

अ.क्र.	अभ्यासक्रम व मार्गदर्शक	कालावधी	शुल्क	प्रवेशाची तारीख	अध्यापनास सुरुवात	तासिकेची वेळ व ठिकाण
१.	चिनी भाषा प्रमाणपत्र श्री. रमेश मोहिते (९८५०६११४१)	३ महिने	प्रशिक्षण शुल्क रु. १,३५०/-	२० जुलै, २०१७ पासून सुरु	०१ ऑगस्ट, २०१७	सोमवार ते बुधवार सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० विद्यापीठ अभ्यासकेंद्र, रंगभवन
			परीक्षा शुल्क रु. १७५/-			
			प्रवेश अर्ज रु. १०/-			
			<b>एकुण रु. १,५३५/-</b>			
२.	रशियन भाषा प्रमाणपत्र सौ. मनिषा गुमते (९४२३५९३१०८)	३ महिने	प्रशिक्षण शुल्क रु. १,३५०/-	२० जुलै, २०१७ पासून सुरु	०३ ऑगस्ट, २०१७	गुरुवार ते शनिवार सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० विद्यापीठ अभ्यासकेंद्र, रंगभवन
			परीक्षा शुल्क रु. १७५/-			
			प्रवेश अर्ज रु. १०/-			
			<b>एकुण रु. १,५३५/-</b>			

- सदर अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज दि. २० जुलै, २०१७ पासून सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील सामाजिकशास्त्रे संकुलातील कार्यालयात उपलब्ध होतील. याकरीता विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासोबत किमान १० वी परीक्षेचे उत्तीर्ण गुणपत्रक, दोन फोटो व प्रशिक्षण शुल्क (रु. १,५३५/-) सह सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील सामाजिकशास्त्रे संकुलातील कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा.

या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० ते सायं.०५.०० दरम्यान खालील क्रमांकाशी संपर्क साधावा.

सामाजिकशास्त्रे संकुल कार्यालय  
(०२१७-२७४४७७०\*१५९)

श्री. रमेश मोहिते  
चिनी भाषा मार्गदर्शक (९८५०६११४१)

सौ. मनिषा गुमते  
रशियन भाषा मार्गदर्शक (९४२३५९३१०८)

श्री. प्रभाकर कोळेकर  
समन्वयक,  
चिनी व रशियन भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम